

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग**

शासन परिपत्रक क्रमांक: वाप्रेदि-२०१७/प्र.क्र.९३/२०१७/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: ०९ ऑक्टोबर, २०१७.

वाचा :-

- १) मराठी भाषा विभाग, शासन परिपत्रक क्र.वाप्रेदि-२०१५/प्र.क्र.८९/२०१५/भाषा-३, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१५.
- २) मराठी भाषा विभाग, शासन परिपत्रक क्र.वाप्रेदि-२०१७/प्र.क्र.९३/२०१७/भाषा-३, दिनांक ०३ ऑक्टोबर, २०१७.
- ३) मराठी भाषा विभाग, पत्र क्र.वाप्रेदि-२०१७/प्र.क्र.९३/२०१७/भाषा-३, दिनांक ०५ ऑक्टोबर, २०१७.

शासन परिपत्रक :-

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने वाचनाची आवड वृद्धीगत करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम आयोजित करण्याबाबतच्या सूचना संदर्भीय दिनांक १४.१०.२०१५ च्या परिपत्रान्वये देण्यात आल्या आहेत. या वर्षी दिनांक १४ व १५ ऑक्टोबर, २०१७ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने दिनांक १३ ऑक्टोबर, २०१७ रोजी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत संदर्भीय दिनांक ०३.१०.२०१७ रोजीच्या परिपत्रकान्वये व दिनांक ०५.१०.२०१७ च्या पत्रान्वये यापूर्वीच सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सर्व मंत्रालयीन विभागांनी यासंदर्भात आपल्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांना सूचना द्याव्यात.

२. मंत्रालयीन स्तरावर वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा विभागाकडून दिनांक १३ ऑक्टोबर, २०१७ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरीता “ग्रंथ वाचन व ग्रंथ प्रदर्शन” कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य म्हणून वाचनाची सामूहीक प्रेरणा मिळावी या उद्देशाने एकाच ठिकाणी वाचनाची सोय (वाचन कट्टा) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याकरीता वाचकांनी आपले स्वतःचे एखादे पुस्तक सोबत आणावे. तसेच त्रिमूर्ती प्रांगणात

वाचनासाठी निवडक पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येतील. संपूर्ण दिवस वाचनानंदात व्यतीत करण्याच्या दृष्टीने सर्व विभागांकरीता पुढील प्रमाणे वेळेचे नियोजन प्रस्तावित आहे.

३. मराठी भाषा विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग या विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी दुपारी १२.०० ते २.०० या कालावधीत त्रिमूर्ती प्रांगणातील वाचन कट्ट्यावर पुस्तक वाचनात सहभागी व्हावे. तसेच अन्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संपूर्ण दिवसभराच्या कालावधीत या ठिकाणी किमान १ तास पुस्तक वाचनासाठी व्यतीत करावा.

४. सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुखांनी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना पुस्तक वाचनासाठी किमान १ तास कार्यालयीन कामकाजातून सवलत देऊन वाचन प्रेरणा दिन औचित्यपूर्ण साजरा करण्यास सहकार्य करावे.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७१००९१६२२२६५१३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
३. सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा. विरोधी पक्षनेता (विधानपरिषद/विधानसभा) यांचे खाजगी सचिव,
५. मा.मुख्य सचिव / सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई (पत्राने),
७. सर्व मंत्रालयीन विभाग (रचना व कार्यपध्दती),
८. निवडनस्ती (भाषा-३).